

This question paper contains 10 printed pages]

**CZ—224—2019**

**FACULTY OF COMMERCE**

**B.Com. (Second Year) (Fourth Semester) EXAMINATION**

**MARCH/APRIL, 2019**

**(CBCS Pattern)**

**INCOME TAX—II**

**(MCQ & Theory)**

**(Monday, 1-4-2019)**

**Time : 2.00 p.m. to 4.00 p.m.**

*Time—2 Hours*

*Maximum Marks—40*

*N.B. :—* (i) Question Number 1 is compulsory and solve on OMR sheet.

(ii) All questions carry equal marks.

(iii) Use of simple calculator is allowed.

(i) प्रश्न क्रमांक 1 अनिवार्य असून तो OMR sheetवर सोडवा.

(ii) सर्व प्रश्नांना समान गुण आहेत.

(iii) साधे गणकयंत्र वापरण्यास परवानगी आहे.

**MCQ**

1. Multiple Choice Questions :

10

बहुपर्यायी प्रश्न :

(i) State which of the following incomes is exempted from tax ?

(a) Agricultural income in Lonavala

(b) Interest on Government Securities

(c) Income from Salary

(d) Capital Gains

खालीलपैकी कोणते उत्पन्न करमाफ आहे ?

(a) लोणावळतील शेती उत्पन्न

(b) सरकारी प्रतिभूतीवरील व्याज

(c) वेतनापासून उत्पन्न

(d) भांडवली लाभ

P.T.O.

(ii) Exempted income is :

- (a) Interest from domestic company
- (b) Dividend from domestic company
- (c) Dividend from foreign company
- (d) Dividend from a co-operative company

करमाफ उत्पन्न आहे :

- (a) घरगुती/खाजगी कंपनीकडून व्याज
- (b) घरगुती/खाजगी कंपनीकडून लाभांश
- (c) विदेशी कंपनीकडून लाभांश
- (d) सहकारी कंपनीकडून लाभांश

(iii) U/s 44AB the audit of accounts is compulsory if total sales exceed :

- (a) Rs. 30 lakhs
- (b) Rs. 40 lakhs
- (c) Rs. 50 lakhs
- (d) Rs. 1 crore

जर एकूण विक्री ..... पेक्षा जास्त असेल तर कलम 44AB नुसार लेखा परिक्षण आवश्यक असते.

- (a) 30 लाख रुपये
- (b) 40 लाख रुपये
- (c) 50 लाख रुपये
- (d) 1 कोटी रुपये

(iv) Out of the following which expenses are admissible expenses ?

- (a) Bad debts
- (b) Sales tax
- (c) Excise duty
- (d) All of these

खालीलपैकी कोणते खर्च व्यवसायासाठी मान्य आहेत ?

- (a) बुडीत कर्ज
- (b) विक्री कर
- (c) उत्पादन शुल्क
- (d) यापैकी सर्व

(v) Under which is the work of a doctor covered ?

- (a) Trade
- (b) Business
- (c) Profession
- (d) None of these

डॉक्टरचे कार्य ..... च्या अंतर्गत आहे.

- (a) व्यापार
- (b) व्यवसाय
- (c) पेशा
- (d) यापैकी नाही

(vi) Gift from client to a practitioner lawyer is his income from :

- (a) Profession (b) Salary  
(c) Other sources (d) Capital gain

व्यवसाय करणाऱ्या वकीलास त्याच्या अशिलाकडून मिळालेली भेट .....  
उत्पन्न आहे.

- (a) पेशा (b) वेतन  
(c) इतर स्रोत (d) भांडवली लाभ

(vii) Income from sub-letting of House Property is .....

- (a) Income from Other Sources  
(b) Income from House Property  
(c) Income from Business  
(d) Exempted

गृहसंपत्तीपासून मिळालेले पोटभाड्याचे उत्पन्न ..... आहे.

- (a) इतर स्रोतापासून उत्पन्न (b) गृहसंपत्तीपासून उत्पन्न  
(c) व्यवसायापासून उत्पन्न (d) करमाफ

(viii) In the case the resident of India, net income received from winning lotteries is grossed up by using .....

- (a) Amount received  $\times 100 \div 90$   
(b) Amount received  $\times 100 \div 70$   
(c) Amount received  $\times 70 \div 100$   
(d) Amount received  $\times 79.4 \div 100$

भारतीय निवासी व्यक्तीला लॉटरीपासून मिळालेले निव्वल उत्पन्न सकल करण्यासाठी ..... वापरले जाते.

- (a) प्राप्त रक्कम  $\times 100 \div 90$   
(b) प्राप्त रक्कम  $\times 100 \div 70$   
(c) प्राप्त रक्कम  $\times 70 \div 100$   
(d) प्राप्त रक्कम  $\times 79.4 \div 100$

- (ix) Deduction available under section 80C is in respect of .....
- (a) Interest from Bank Deposit (b) New Pension Scheme  
(c) Life Insurance Premium (d) All of these
- कलम 80C अंतर्गत उपलब्ध असलेली सुट .....
- (a) बँकेतील ठेबीवरील ब्याज (b) नवी पेंशन योजना  
(c) आयुर्विमा चा हप्ता (d) यापैकी सर्व
- (x) Sum of various heads of income is called :
- (a) Taxable Income (b) Gross Total Income  
(c) Total Income (d) None of these
- उत्पन्नाच्या विविध शिर्षकाच्या बेरजेला .....
- (a) करपात्र उत्पन्न (b) सकल एकूण उत्पन्न  
(c) एकूण उत्पन्न (d) यापैकी नाही

### Theory

2. The following is the Profit & Loss Account of Mr. X for the year ended on 31st March, 2018 :

Compute his taxable income from business for that year : 10

	₹		₹
Opening Stock	15,000	Sales	2,80,000
Purchases	1,40,000	Closing Stock	20,000
Wages	20,000	Gift from father	10,000
Rent	46,000	Sale of Car	17,000
Repairs of Car	3,000	Income tax Refund	3,000
Medical expenses	3,000		
General expenses	10,000		
Depreciation of Car	4,000		
Profit for the year	89,000		
	3,30,000		3,30,000

The following further information is given :

- (1) Mr. X carries on his business from a rented premises half of which is used as his residence.
- (2) Mr. X bought a car during the year for ₹ 20,000. He charged 20% depreciation on the value of the car. The car was sold during the year for ₹ 17,000. The use of the car was 3/4th for the business and 1/4th for personal use.
- (3) Medical expenses were incurred during the sickness of Mr. X for his treatment.
- (4) Wages include ₹ 250 per month on account of Mr. X's driver for 10 months.

31 मार्च, 2018 रोजी संपणाऱ्या वर्षाचा मि. X यांचा लाभालाभ लेखा खालीलप्रमाणे आहे.

वरील वर्षासाठी व्यापाराचे करपात्र उत्पन्नाचे आगणन करा :

	₹		₹
प्रारंभण स्कंध	15,000	विक्री	2,80,000
खरेदी	1,40,000	संवरण स्कंध	20,000
मजुरी	20,000	वडिलांकडून भेट	10,000
भाडे	46,000	कारची विक्री	17,000
कारची दुरुस्ती	3,000	आयकराचा परतावा	3,000
वैद्यकीय खर्च	3,000		
सामान्य खर्च	10,000		
कारचा घसारा	4,000		
वर्षाचा नफा	89,000		
	3,30,000		3,30,000

खाली अतिरिक्त माहिती दिलेली आहे :

- (1) मि. X हे त्यांचा व्यवसाय भाड्याच्या जागेवर चालवतात त्यापैकी अर्धा त्यांच्या राहण्यासाठी वापरतात.

P.T.O.

WT

( 6 )

CZ—224—2019

- (2) मि. X यांनी ₹ 20,000 ला कार विकत घेतली. त्यांनी कारच्या मुल्यावर 20% अवक्षयण आकारले. चालू वर्षामध्ये ₹ 17,000 ला कार विकली. कारचा 3/4 भाग व्यवसायासाठी आणि 1/4 वैयक्तिक उपयोगासाठी आहे.
- (3) मि. X च्या वैद्यकीय उपचारासाठी आजारादरम्यान वैद्यकीय खर्च करण्यात आला.
- (4) मि. X च्या ड्रायव्हरच्या खात्यातील ₹ 250 प्रतिमाह प्रमाणे, 10 महिन्यांचे मजुरीमध्ये समाविष्ट आहेत.

Or

(किंवा)

Smt. Neeta is a registered medical practitioner. She keeps her books on cash basis and for the year ended 31st March, 2018 her summarised cash account is as under :

Receipts	₹	Payments	₹
Opening balance	5,400	Cost of medicines	40,000
Bank loan	12,000	Surgical equipment	12,000
Sale of medicines	61,000	Motor Car	24,000
Consultation fees	20,000	Car expenses	3,600
Visiting fees	16,000	Salary	2,400
Interest on investment	18,000	Rent of Dispensory	2,400
Rent from property	14,400	General expenses	1,200
Sale of building	30,000	Personal expenses	7,200
Sale of furniture	10,000	Life Insurance Premium	4,000
		Interest on Bank loan	720
		Property Insurance	800
		Fixed Deposit in Bank	60,000
		Closing balance	28,480
	1,86,800		1,86,800

*Additional Information :*

- (1) 1/3rd car expenses are for personal use.

(2) Bank loan has taken professional purposes.

(3) Rate of depreciation on car and surgical equipment is 15%.

Compute her income from profession for A.Y. 2018-19.

डॉ. नीता ह्या नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक आहेत. 31 मार्च, 2018 वर्षाअखेर त्यांची पुस्तके रोख आधारावर आहेत. खालीलप्रमाणे त्यांनी रोख तत्वावर लेखा ठेवलेला आहे :

प्राप्ती	₹	शोधन	₹
आरंभीची शिल्लक	5,400	औषध खरेदी	40,000
बँक कर्ज	12,000	शस्त्रक्रिया साहित्य	12,000
औषध विक्री	61,000	मोटार कार	24,000
समुपदेशन शुल्क	20,000	मोटार कार खर्च	3,600
भेट शुल्क	16,000	वेतन	2,400
गुंतवणुकीवरील व्याज	18,000	दवाखाण्याचे भाडे	2,400
संपत्तीचे भाडे	14,400	सामान्य खर्च	1,200
इमारत विक्री	30,000	व्यक्तीगत खर्च	7,200
उपस्कर विक्री	10,000	जीवन विमा प्रव्याजी	4,000
		बँक कर्जावरील व्याज	720
		संपत्ती विमा	800
		बँक मुदती ठेव	60,000
		शेवटी शिल्लक	28,480
	1,86,800		1,86,800

अधिक माहिती :

- (1) व्यक्तीगत वापरासाठी कार खर्च 1/3.
- (2) बँक कर्ज हे व्यावसायिक आहे.
- (3) कार व शस्त्रक्रिया साहित्यावर 15% दराने घसारा मान्य आहे.

2018-19 या निर्धारण वर्षाकरिता त्यांच्या व्यावसायिक उत्पन्नाचे आगणन करा.

P.T.O.

3. Mr. Balaji earned the following income in the previous year 2017-18 : 10

- (i) Dividend on Equity shares ₹ 15,000.
- (ii) Dividend on preference shares ₹ 7,500.
- (iii) Income from letting on hire of building and machinery under one composite lease ₹ 40,000.
- (iv) Interest on Bank Deposits ₹ 6,000.
- (v) Directors sitting fees received ₹ 20,000.
- (vi) Ground Rent received ₹ 10,000.
- (vii) Amount received on account of winnings from lotteries (Net) ₹ 56,000.

The following deductions are claimed by him :

- (a) Collection charges of dividend ₹ 400.
- (b) Allowable depreciation on building and machinery ₹ 10,000.
- (c) Fire insurance on building and machinery ₹ 2,000.

Compute his income under the head "Income from other sources".

2017-18 या अगोदरच्या वर्षात श्री बालाजी यांना खालील उत्पन्न मिळाले :

- (i) समभागावर लाभांश ₹ 15,000.
- (ii) अग्रहक्काच्या भागावर लाभांश ₹ 7,500.
- (iii) एकत्रीत भाडे पट्याने इमारत व यंत्र भाड्याने दिले त्यापासून मिळाले उत्पन्न ₹ 40,000.
- (iv) बँकेतील जमा ठेवी वरील व्याज ₹ 6,000.
- (v) संचालक बैठक शुल्क मिळाले ₹ 20,000.
- (vi) मैदानाचे भाडे मिळाले ₹ 10,000.
- (vii) लॉटरी जिंकल्याची रक्कम मिळाली (Net) ₹ 56,000.

त्यांनी खालील वजावटीसाठी दावा केला :

- (a) लाभांश जमा करण्याचा खर्च ₹ 400.
- (b) इमारत व यंत्रावर मान्य अवक्षयण ₹ 10,000.
- (c) इमारत व यंत्रावर अग्नीविमा ₹ 2,000.

त्यांचे इतर स्रोतापासूनचे उत्पन्नाचे आगणन करा.



Or

(किंवा)

Compute the 'income from other sources' for the assessment year 2018-19 of Mr. Lalit :

(1)	Directors fees	₹ 20,000
(2)	Agricultural income in England	₹ 50,000
(3)	Ground rent for land in Latur	₹ 1,00,000
(4)	Interest on postal saving bank account	₹ 1,000
(5)	Interest on deposits with Industrial Finance Corporation of India	₹ 5,000
(6)	Dividend from Foreign Company	₹ 7,000
(7)	Rent from sub-letting house	₹ 26,250
	Rent payable by Mr. Lalit sub-let house	₹ 12,000
	Other expenses of sub-let house	₹ 1,000
(8)	Winning from horse race	₹ 12,300
(9)	Interest on securities	₹ 4,000

श्री ललीत यांचे करनिर्धारण वर्ष 2018-19 करीता इतर स्रोतापासूनचे उत्पन्नाचे आगणन करा :

(1)	संचालक शुल्क	₹ 20,000
(2)	इंग्लंड येथील शेतीचे उत्पन्न	₹ 50,000
(3)	लातूर येथील रिकाम्या जागेचे भाडे	₹ 1,00,000
(4)	पोस्ट ऑफीस बचत बँक खात्यावरील व्याज	₹ 1,000
(5)	भारतीय औद्योगिक वित्त महामंडळातील ठेवीवरील व्याज	₹ 5,000
(6)	विदेशी कंपनीचा लाभांश	₹ 7,000
(7)	पोट-भाड्याने दिलेल्या घराचे भाडे	₹ 26,250
	श्री ललीत यांनी पोट-भाड्याचे घराचे भाडे दिले	₹ 12,000
	पोट-भाड्याच्या घराचे इतर खर्च	₹ 1,000
(8)	घोड्याच्या शर्यतीपासून जिंकले	₹ 12,300
(9)	प्रतिभूतीवरील व्याज	₹ 4,000

P.T.O.

4. Mr. Vipin submits his income information for the assessment year 2018-19 :

(1)	Income from House property	₹ 40,000
(2)	Income from Business	₹ 4,82,000
(3)	Long-term capital gain	₹ 12,000
(4)	Interest on Govt. Securities	₹ 20,000
(5)	Winning from horse race	₹ 7,000

He has paid life insurance premium amounting to ₹ 5,000.

Compute his total income.

श्री विपीन यांनी करनिर्धारण वर्ष 2018-19 साठी खालील उत्पन्न माहिती सादर केली आहे :

(1)	गृहसंपत्तीचे उत्पन्न	₹ 40,000
(2)	व्यवसायाचे उत्पन्न	₹ 4,82,000
(3)	दीर्घमुदती भांडवल मिळकत	₹ 12,000
(4)	सरकारी प्रतिभूतीवरील व्याज	₹ 20,000
(5)	घोडा शर्यतीतून जिंकले	₹ 7,000

त्याने आपल्या जीवन विमा प्रव्याजीवर ₹ 5,000 भरले.

यावरून त्याचे एकूण उत्पन्न निश्चित करा.

Or

(किंवा)

Write exempted incomes under Section 10 of Income Tax Act (any ten).

आयकर कायद्याच्या कलम 10 अंतर्गत करमाफ असलेल्या उत्पन्नाची नावे लिहा (कोणतेही दहा).